

**संजय गांधी निराधार अनुदान योजना
सन २०१०-११ या आर्थिक वर्षातील तरतूदीचे
उणे पध्दतीने वाटप करण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक बीयुडी-२०१०/प्र.क्र.२५/विसयो-१
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१०

- वाचा :- १) शासन परिपत्रक वित्त विभाग, क्र.मकोनि-१०१०/प्र.क्र.३२/कोषा प्र-५,
दिनांक १५ एप्रिल, २०१०.
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
क्र. बीजीटी-२०१०/प्र.क्र.१८७/अर्थसंकल्प, दिनांक २० एप्रिल, २०१०
३) शासन निर्णय क्रमांक विसयो-२००८/प्र.क्र.७८/विसयो-१,
दिनांक ३० सप्टेंबर, २००८
४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.२५/विसयो-१, दि.२५-६-२०१०.

प्रस्तावना : सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची देयके उणे पध्दतीने काढण्याबाबत वित्त विभागाने शासन परिपत्रक क्र.मकोनि-१०१०/प्र.क्र.३२/कोषा प्र-५, दिनांक १५ एप्रिल, २०१० अन्वये आदेश निर्गमित केले आहेत व हे परिपत्रक संगणक सांकेतांक २०१००४१५१५०४४५००१ वर उपलब्ध आहे. याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाने उपरोक्त संदर्भ क्र.२ चे शासन परिपत्रक बीजीटी-२०१०/प्र.क्र.१८७/अर्थसंकल्प, दिनांक २० एप्रिल, २०१० निर्गमित केले व त्याची प्रत सर्व कार्यालयांना पाठविलेली आहे.

शासन निर्णय :- वरील बाब विचारात घेऊन उणे पध्दतीने देयके काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सोबत जोडलेल्या विवरणपत्रात सूचित केलेल्या रकमेच्या मर्यादेत देयके काढावीत. याबाबत सदर तरतूदीच्या मर्यादेत हा खर्च तात्काळ करण्यात यावा.

राज्य शासन पुरस्कृत सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गतच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या रु.२६३४३.८२ लाख खर्चासाठी "महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक २०१०" विधानमंडळात मंजूर केले असून त्या अन्वये मंजूर झालेल्या तरतूदीपैकी माहे एप्रिल व मे, २०१० या दोन महिन्यांसाठी रु.४३९०.६१ लाख इतकी तरतूद दि.२९ एप्रिल, २०१० च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आली होती. तसेच माहे जून, २०१० व मार्च, २०११ या कालावधीकरिता सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे उर्वरित रु.२१९५३.२१ लाख इतकी तरतूद वित्त विभागाच्या दि.१५ एप्रिल, २०१० या संदर्भ क्र.१ व २ अन्वये उणे पध्दतीने काढण्यास दि.२५ जून, २०१० च्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. आता महाराष्ट्र विधानमंडळाने मंजूर केलेल्या "महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक २०१०" अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पुरक मागणीद्वारे उपलब्ध करून घेतलेल्या अतिरिक्त रु.१००००.०० लक्ष इतकी रक्कम सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्राद्वारे वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना आवश्यकतेनुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान बँक खाते / पोस्ट बचत खाते (पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते) यामार्फतच वितरीत करण्यात यावे.

३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक विसयो-२००८/प्र.क्र.७८/विसयो-१, दिनांक ३० सप्टेंबर, २००८ मध्ये लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरणासंबंधातील जी पद्धती निर्धारित केली आहे त्याच पद्धतीने या योजनेमधील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यात यावे. सदरहू वितरीत अनुदान "मागणी क्रमांक एन-३ मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाजकल्याण, १०४, वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण (०८)(०९) संजय गांधी निराधार अनुदान योजना (२२३५ अ २९४) ५०-इतर खर्च" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाच्या विवरणपत्राची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावे व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहील.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक क्रमांक - २०१०१०२५२१४५४३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व.नांवाने,

(ग. कि. वाघ)

(ग. कि. वाघ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति

सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद

सर्व जिल्हाधिकारी.

संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.

वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई

अवर सचिव (अर्थसंकल्प) सा.न्या.सां.का.वि.स. विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, विसयो १

Release Order for Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana

Amount Budgeted 36343.82
Amount already released 26343.82
Balance 10000

(Rs.In Lakhs)

Serial Number	District	Number of Beneficiaries	Amount Required	Amount Released
1	Mumbai	1681	100.86	36.32
2	MSD	3343	200.58	72.24
3	Thane	6269	376.14	135.46
4	Raigad	5584	335.04	120.66
5	Ratnagiri	4388	263.28	94.82
6	Sindudurg	4030	241.8	87.08
		0	0	0
7	Pune	8365	501.9	180.75
8	Satara	5191	311.46	112.17
9	Sangli	11635	698.1	251.41
10	Solapur	26176	1570.56	565.62
11	Kolhapur	10732	643.92	231.9
		0	0	0
12	Nashik	9000	540	194.47
13	Dhule	16740	1004.4	361.72
14	Nandurbar	4153	249.18	89.74
15	Jalgaon	11937	716.22	257.94
16	Ahmednagar	13290	797.4	287.17
		0	0	0
17	Aurangabad	55120	3307.2	1191.05
18	Jalna	20013	1200.78	432.45
19	Beed	18792	1127.52	406.06
20	Parbhani	16318	979.08	352.6
21	Latur	17990	1079.4	388.73
22	Nanded	19599	1175.94	423.5
23	Osmanabad	18600	1116	401.91
24	Hingoli	10150	609	219.32
		0	0	0
25	Amaravati	14510	870.6	313.54
26	Akola	1200	72	25.93
27	Washim	14380	862.8	310.73
28	Buldhana	19500	1170	421.36
29	Yavatmal	16500	990	356.54
		0	0	0
30	Nagpur	29000	1740	626.64
31	Wardha	8500	510	183.67
32	Bhandara	11000	660	237.69
33	Gondia	9900	594	213.92
34	Chandrapur	12700	762	274.42
35	Gadchiroli	6500	390	140.45
	Total :	462786	27767.16	10000